

भाग १-अ (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ३४.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५.

जाहीर सूचना

क्रमांक.कावि-नपको-सामान्य प्रशासन विभाग-३५-२०२५.—

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२-प्र.क्र. ३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ अन्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबीचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिद्ध करणेबाबत मा. सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस-कावि-०८-DUTD-RTS-२०२३-५६६२, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ वरील परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने कोरची नगर पंचायतीच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवांचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र- एक पुढील प्रमाणे आहे.—

विवरण पत्र-एक

| अ.क्र. | लोकसेवांची सूची | आवश्यक कागदपत्र | सेवा शुल्क रु. (फी) | नियतकाल मर्यादा | पदनिर्देशक अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय प्राधिकारी |
|--------|--|--|--|--------------------|---|-------------------------|------------------------------|
| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
| १ | जन्म प्रमाणपत्र देणे | विहित नमुन्यातील अर्ज | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्ये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| २ | मृत्यु प्रमाणपत्र देणे | विहित नमुन्यातील अर्ज | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम, १९६९ अन्ये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ३ | विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज २. वास्तव्याचा पुरावा ३. वयाचा पुरावा ४. विवाहासाठी उपस्थित साक्षीदारांचे स्वयंघोषणापत्र ५. ९० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंघोषणापत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४ | मालमत्ता कर उतारा | १. विहीत नमुन्यातील अर्ज | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ५ | थकबाकी नसल्याचा दाखला देणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ६ | अ) दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा ३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत/बक्षिस पत्र/ वाटणीपत्र व इतर) | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ७ | ब) वारसा हक्काने हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा ३. वारसा हक्क प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |

विवरण पत्र-एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|-----|---|--|---------|-------------|-------------------|--------------|-----|
| ८ | नव्याने कर आकारणी | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. भोगवटा प्रमाणपत्र निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ९ | पुनःकर आकारणी | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १० | कराची मागणी पत्र तयार करणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ११ | कर माफी मिळणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले दर दाखला | ७ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १२ | स्वयंमूल्यांकन | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १३ | आक्षेप नोंदविणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले दर दाखला | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १४ | उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले दर दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र इत्यादी) | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १५ | रहिवास नसलेल्या मालमत्ताना करात सूट मिळणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले दर दाखला | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १६ | मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी कर आकारणी | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. थकबाकी नसल्याचा निश्चित केलेले दर दाखला | १५ दिवस | कर अधीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १७ | झोन दाखला | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. ७/१२ उतारा/सिटी सर्वे निश्चित केलेले दर उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा | ७ दिवस | नगर रचनाकार | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १८ | भाग नकाशा देणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. ७/१२ उतारा/सिटी सर्वे निश्चित केलेले दर उतारा ३. मोजणी नकाशा/सिटी सर्वे उतारा | ३ दिवस | नगर रचनाकार | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| १९ | बांधकाम परवाना देणे | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. वास्तुविशारदाचा दाखला निश्चित केलेले दर ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती. ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत | ६० दिवस | नगर रचनाकार | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २० | जोते प्रमाणपत्र | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र निश्चित केलेले दर | १५ दिवस | नगर रचनाकार | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |

विवरण पत्र-एक-वालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|-----|--|---|---------|------------------------|-------------------|--------------|-----|
| २१ | भोगवटा प्रमाणपत्र | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. बांधकाम प्रारंभ निश्चित केलेले दर प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घर मालक/वास्तु-विशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र | १५ दिवस | नगर रचनाकार | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २२ | व्यापार/व्यवसाय/साठा करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर करण्यासाठी ना-हरकत निश्चित केलेले दर | ७ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २३ | मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. रस्त्या पुनःस्थापन करार निश्चित केलेले दर | ७ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २४ | व्यवसाय परवाना स्वबंद्धन-नुतनीकरण (ऑटो-रिन्युअल) Auto-renewal of Trade License | १. विहीत नमुन्यातील अर्ज नगरपालिका स्तरावर २. संबंधित न.प./न.प. ची निश्चित केलेले दर कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २५ | नवीन परवाना भिळणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २६ | परवान्याचे नुतनीकरण | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २७ | परवाना हस्तातंरंण | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २८ | परवाना दुर्घटना प्रत | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| २९ | व्यवसायाचे नाव बदलणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ३० | व्यवसाय बदलणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ३१ | परवाना/धारक भागीदाराचे नाव बदलणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ३२ | भागीदाराच्या संख्येत बदल (वाढ/कमी) | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ३३ | परवाना रद्द करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ३४ | कालबाह्य परवान्यासाठी नुतनीकरण सूचना | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज नगरपालिका स्तरावर २. कोणतीही थकबाकी निश्चित केलेले दर नसल्याचे प्रमाणपत्र | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |
| ३५ | मंगल कार्यालय/सभागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग) | १. विहीत नमुन्यातील अर्ज शासनाचे सूचना नुसार रस्तानिक स्तरावर २. शासन वेळोवेळी विहीत करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | ३० दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी | |

विवरण पत्र-एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|-----|--|--|---|---------|---|-------------------|--------------|
| ३६ | मंगल कार्यालय/समागृह वर्गेरे परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग) | १. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित करील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | शासनाचे सूचना नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | नगर रचनाकार/ रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ३७ | लॉजिंग हाऊस परवाना देणे (मिळकत विभाग) | १. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | शासनाचे सूचना नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | नगर रचनाकार/ रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ३८ | लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग) | १. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | शासनाचे सूचना नुसार रथानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | नगर रचनाकार/ रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ३९ | जलनिःसारण जोडणी देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबाबी नसल्याचा दाखला | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | पाणी पुरवठा जलनिसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४० | पाणी उपसा करण्यासाठी केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपब्लूटा प्रमाणपत्र देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणबाबत व पर्जन्य जल पुनर्भरण करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३० दिवस | पुरवठा जलनिसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४१ | रस्त्यावरील खड्डे बुजविणे | १. पुराव्यासह अर्ज उदा. जी. ओ. टॅग केलेले फोटो इत्यादी | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ५ दिवस | नगर अभियंता | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४२ | रस्ता खोदाई परवाना देणे (To Grant road Cutting permission) नवीन परवाना व नुतनीकरण | १. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प. ची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३० दिवस | नगर अभियंता | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४३ | गटारावरील झाकणे सुरित ठेवणे | १. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १ दिवस | पाणी पुरवठा जलनिसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४४ | शहरात रवच्छता ठेवणे | १. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १ दिवस | पाणी पुरवठा जलनिसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |

विवरण पत्र-एक-वालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) | |
|-----|--|--|-------------------------------------|---------|---|---|-------------------|--------------|
| ४५ | राज्याचा खाद्य परवान्याकरीता नागरीक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे (To issue NOC from Municipality or other Local body for State License for Food Business) | १. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आरथापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हककाबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३० दिवस | पाणी पुरवठा जलनिसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय जलनिसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४६ | खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरीता नागरी खाद्य नोंदणी आरोग्यविषयक नागरी देणे (To issue Health NOC by Municipality/ Panchayat for Food Registration Certificate) | १. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित म.न.पा. ची खाद्यानिक स्वराज्य संस्थेचे कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आरथापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हककाबाबतची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३० दिवस | पाणी पुरवठा जलनिसाःरण अभियंता किंवा स्वच्छता निरीक्षक | प्रशासकीय जलनिसाःरण अभियंता किंवा स्वच्छता निरीक्षक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ४७ | जाहिरात परवाना/ आकाशचिन्ह परवाना (Signange License) नवीन परवाना व नुतनीकरण | १. विहित नमुन्यातील अर्ज २. संबंधित न.प./न.प. ची कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय सहायक | मुख्याधिकारी | |
| ४८ | महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ४५ दिवस | उद्यान पर्यवेक्षक प्रमुख | प्रशासकीय प्रमुख | मुख्याधिकारी | |
| ४९ | नवीन नळजोडणी | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | पाणी पुरवठा व जल-मल निसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय जल-मल निसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | मुख्याधिकारी | |
| ५० | नळजोडणीच्या मालकी हककात बदल करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | | |

विवरण पत्र-एक-चालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|-----|--|--|--|--------|--|----------------------|--------------|
| ५१ | नळजोडणी आकारामध्ये बदल करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | पाणी पुरवठा व जल-मल निसाःरण अभियंता (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ५२ | तात्पुरते/कायमस्वरूपी नळजोडणी खंडीत करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ५३ | पुनःनळ जोडणी करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ५४ | वापरामध्ये बदल करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ७ दिवस | | | |
| ५५ | पाणी देयक तयार करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ७ दिवस | | | |
| ५६ | प्लंबर परवाना | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ७ दिवस | पाणी पुरवठा व जल- मल निसाःरण (पाणी पुरवठा विभाग) | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ५७ | प्लंबर परवाना नुतनी-करण करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ५८ | पाणीपट्टी थकबाकी नसल्याचा दाखला | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ५९ | नादुरुस्त पाणी मीटर तक्रार करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ६० | अनधिकृत नळ जोडणी तक्रार करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ६१ | पाण्याची दबाव क्षमता तक्रार करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ६२ | पाण्याची गुणवत्ता तक्रार करणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ६३ | जलनिसाःरण जोडणी देणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |
| ६४ | पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे | १. योग्य प्रकारे भरलेला अर्ज २. कोणतेही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस | | | |

विवरण पत्र-एक-वालू

| (१) | (२) | (३) | (४) | (५) | (६) | (७) | (८) |
|-----|---|--|--|---|---|-------------------|--------------|
| ६५ | भूमीगत दूर संचार वाहिनी (ऑप्टीकल फायबर केबल) टाकण्याकरीता परवानगी देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/सी. आर. २४२/युडी-२०, दि. १९-१२-२०२२ मधील Schedule III नुसार ३. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/सी. आर. २४२/युडी-२०, दि. १९-१२-२०२२ मधील Schedule IV नुसार ३. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/सी. आर. २४२-युडी-२०, दि. १९-१२-२०२२ मधील संकीर्ण निश्चित केलेले शुल्क | नगर रचनाकार/रचना सहायक सी. आर. २४२-युडी-२०, दि. १९-१२-२०२२ मधील नुसार ६० दिवस | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ६६ | फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज २. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | शासनाचे सूचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | १५ दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |
| ६७ | मोबाईल टॉवर परवाना (Mobile Tower Approval) (Ground Base Tower & Roof Top Tower) | १. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तंत्रज्ञान यांनी दिलेला परवाना ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडे करारनामा ५. स्थळाचा नकाशा (१:१०००) ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/जमिनीच्या मालकाचे ना - हरकत प्रमाणपत्र ८. सक्षम प्राधिकाऱ्याचे अग्निशमन ना - हरकत दाखला ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र १०. पर्यावरण विभागाची ना - हरकत प्रमाणपत्र ११. संबंधित नागरीक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना - देय प्रमाणपत्र १२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्तऐवज | शासन निर्णय क्र. संकीर्ण-०१२२/प्र.क्र. ३२/निव-३२, दिनांक ३०-९-२०२२ अन्वये शासनार्थे विहित वेळेले व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ६० दिवस | नगर रचनाकार/रचना सहायक | प्रशासकीय अधिकारी | मुख्याधिकारी |